

	महानगरपालिका अमरावती सार्वजनिक आरोग्य विभाग email ID - nubmphpdamc@rediffmail.com	
	राजकमल चौक, पंजाब नॅशनल बँकेच्या वर, २ रा माळा, अमरावती जा.क्र. अमनपा /साआचि/ 1464 /2024 दि. 22 /07 /2024	

जाहिरात 2024-25 (Walk-in-Interview)

अमरावती महानगरपालिका, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग, 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत Polyclinic अंतर्गत specialist नेमणुक करणेसाठी walk-in-interview घेण्यात येत आहे.

1) 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत Polyclinic करिता मोबदला तत्वावर (incentive based) specialist भरणे -

अ.क्र.	Specialist Name	पदसंख्या	शैक्षणिक अर्हता	Remun ertion per visit	Total Visit in 1 year	भेटीनुसार incentive	Remark
1	Physician (Medicine)	04	MD Medicine, DNB	5000	50	To visit once in every week. Rs.2000 to be paid as fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his / her speciality to maximum Rs.5000/- visit	सदर पदांना विंदुनामावली लागू नाही.
2	Ophthalmologist	03	MS Ophthalmologist / DOMS	5000	26	To visit once in every fortnight. Rs.2000 to be paid as fixed amount per visit + Rs.100 per patient checked of his / her speciality to maximum Rs.5000/- visit.	
3	Dermatologist	03	MD(Skin/VD) DVD, DNB	5000	26		
4	Psychiatrist	03	MS Pyschiatrist / DPM / DNB	5000	26		
5	ENT Specialist	05	MS ENT / DORL / DNB	5000	25		
एकुण पदसंख्या		18					

टिप :- सदर पदांची थेट मुलाखत (Walk-in-Interview) प्रत्येक मंगळवारी घेण्यात येतील.

सर्वसाधारण सुचना :-

- जाहिरात ऑनलाईन व वृत्तपत्रातून प्रसिध्द केले जाईल.
- तसेच अमरावतीचे वेबसाईट www.amravaticorporation.in वर जाहिरात उपलब्ध राहील.
- Walk-In Interview Date - 30/7/2024 - सकाळी 11:00 पासून

अटी व शर्ती -

- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार हा संबंधीत पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा, व अर्जदारा विरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झाला नसावा.
- जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून प्रत्येक मंगळवारी उमेदवारांनी मा. आयुक्त यांच्या दालनात आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे घेऊन (एक original set व एक Xerox set self attested करून) उपस्थित राहावे. ही पदभरती ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून प्रत्येक मंगळवारी मा.आयुक्त यांच्या दालनात walk-in-interview ठेवण्यात येतील, याची नोंद घ्यावी. (रिक्त पदे असेपर्यंत)

4)शैक्षणिक कागदपत्रे :-

- सर्व पदांकरीता उमेदवारांनी अर्ज सादर करताना प्रथम विहीन नमुण्यातील अर्ज, 10 वी गुणपत्रक आणि सनद,
- a) शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्रे व मार्कशिट
 - b) अनुभव प्रमाणपत्र
 - c) रहिवासी प्रमाणपत्र
 - d) महाराष्ट्र मेडीकल कॉन्सिल नोंदणी तसेच नुतनीकरण प्रमाणपत्र

5) Polyclinic अंतर्गत specialist पदाकरीता दिलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहिल.

6) सदरहु पदे NUHM प्रकल्पाअंतर्गत असल्याने, incentive based असल्यामुळे त्याचा अमरावती महानगरपालिका आस्थापनाशी कुठलाही संबंध राहणार नाही. तसेच निवड उमेदवारास अमरावती महानगरपालिका तसेच राज्य शासनाच्या आस्थापनेवरील कोणत्याही पदावर हक्क सांगणे व कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही.

7) उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना अपात्र ठरविण्याचा अधिकार सक्षम समितीने राखवून ठेवला आहे.


8) Polyclinic अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदभरती करीता केवळ शासकीय संस्था, स्थानिक स्वराज संस्था तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेला अनुभव ग्राह्य धरला जाईल.

9) Polyclinic अंतर्गत specialist ची पदे हि मानधन तत्वावर असल्यामुळे सदर पदांना विंदुनामावली लागू नाही.

10) मेरीट लिस्ट नुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.

11) नियुक्त झालेल्या उमेदवारांना NHM च्या मार्गदर्शक सुचनानुसार नियुक्ती आदेश देण्यात येतील. तसेच NHM चे सर्व नियम नियुक्त झालेल्या उमेदवारांना लागू राहतील.


जिल्हा वैद्यकीय आरोग्य अधिकारी
महानगरपालिका अमरावती


आयुक्त
महानगरपालिका अमरावती

Application No.:
(Office Use only)

Amravati Municipal Corporation, Amravati
NUHM - 15th Finance Commission

Year 2024-25 (Advertisement No. /2024/ Public Daily Date - / /2024)

Contractual Recruitment – Application Form

Applying Post Name :- _____

(All fields in the forms are mandatory to be filled an incomplete form submitted will be treated as rejected)

Name :				
Father's / Husband's Name :				
DD	MM	YYYY	Blood Group :	Gender :
Age –				Marital Status :
Marital Status :			Existing NHM Employee (Yes/No)	Nationality :
Original Category :			Applying for Category :	Caste Certificate Attached : Yes/No

Address / Contact Details : (Name of the District and Pin code is compulsory)

Address :
State :
Pin :
Contact No.:
E-Mail Id Correspondence :

Academic / Professional Educational all summary : (Starting form most recent)

From (MM/YY)	To (MM/YY)	Degree/ Diploma	University / Institute	Specialization / Subjects	Final Year Total Marks & Obtained Marks	Final Year Percentage (%)

(OFFICE USE ONLY)

Remark : - _____

Name of Authority :- _____ Signature of Authority :- _____

Work/Experience Summary : (Starting from current/most recent) Experience :

Sr.No.	Form (MM/YY)	To (MM/YY)	Organization	Designation	Responsibilities (Min.30 & Max. 50 words)

Total Experience (In Years & Months) :

Relevant Experience to the post applied
(In Years & Months) :

Computer Proficiency :

Typing Skill : Marathi Typing 30 wpm (Yes / No) :

English Typing 40 wpm (Yes / No) :

Preferences for Place of Posting : - 1)

2)

3)

Declaration :

I hereby declare that all statements made in the application are true, Complete and correct to the best of my knowledge and belief. I understand that in the event of any information being found untrue/false/incorrect or I do not satisfy the eligibility criteria my candidature will be cancelled, without assigning any reason thereof. I have read the content of the advertisement and agree to abide by the rules, regulations and procedures for appointment to the post applied for,

Name :

Place :

Date :

Signature :

प्रतिज्ञापत्र

नमुना अ

मी श्री / श्रीमती / कुमारी
श्री यांचा / यांची मुलगा / मुलगी /
पत्नी वय वर्ष, राहणार याबदारे
असे जाहीर करतो / करते की,

- 1) मी या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे.
- 2) आज रोजी मला (संख्या) इतकी हयात मुले आहेत. त्यापैकी दिनांक /03/2023 यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या आहे. (असल्यास जन्मदिनांक नमुद करावा.)
- 3) दिनांक /03/2023 रोजी हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल तर दिनांक /03/2023 व तदंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अनर्ह ठरविण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे.

ठिकाण -

दिनांक - / /

अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी

Candidate Name - _____

Post & Category Applied - _____

Mobile No. - _____

Email ID - _____

Checklist :-

Full Filled Application

- | | |
|--|--------------------------|
| 1) 10 th Marksheet | ☐ |
| 2) 12 th Marksheet | ☐ |
| 3) Final year MBBS Marksheet | ☐ |
| 4) MBBS Degree | ☐ |
| 5) Renewal Registration | ☐ |
| 6) Registration | ☐ |
| 7) Age proof | ☐ |
| 8) Extra Qualification Related to the Post | ☐ |
| a) Marksheet | ☐ |
| b) Degree | ☐ |
| 9) Experience Certificate | ☐ |
| 10) लहान कुटुंबाचे certificate | ☐ |
| 11) MS-CIT certificate | ☐ |

उपरोक्त check list मधील माहिती खोटी आढळल्यास व उमेदवारांचे original document पूर्ण नसल्यास व तसेच झेरॉक्स set अपूर्ण असल्यास सदर उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्यात येईल.

Doctor Signature